

NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION

Members are hereby informed that pursuant to the provisions of section 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act") read with Rule 20 & 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the "Rules"), Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard 2 issued by the Institute of Company Secretaries of India(the "SS-2") and other applicable laws and regulations, if any, including any statutory modification(s) or e-enactment(s) thereof for the time being in force, Ador Multiproducts Limited ("the Company") is seeking approval from its Members via passing of resolution as set out in the Postal Ballot Notice dated Friday, May 16, 2025 ("Postal Ballot Notice") by way of electronic voting ("remote e-voting") only.

In terms of relevant provisions of the Act and in accordance with the guidelines issued by the Ministry of Corporate Affairs, inter-alia, for conducting Postal Ballot through e-voting vide General Circulars Nos. 14/2020, 03/2022.11/2022and 09/2023 dated April 8, 2020, May 05, 2022, December 28, 2022, September 25, 2023 and September 19, 2024 respectively ("MCA Circulars"), the Postal Ballot Notice dated Friday, May 16, 2025, along with the instructions regarding remote e-voting through email to all those Members, whose email address is registered with the Company / Depositories/Depository Participants / Registrar and Share Transfer Agent of the Company ("RTA") on the cut-off date Friday, May 16, 2025, have been sent through email on Tuesday, May 20, 2025. The facility of casting the votes by the members ("remote e-voting") will be provided by National Securities Depository Limited (NSDL) and the detailed procedure for the same has been provided in the Postal Ballot Notice.

In compliance with the requirements of the aforesaid MCA Circulars, physical copy of the Postal Ballot Notice along with Postal Ballot Forms and pre-paid business envelope will not be sent to the shareholders for this Postal Ballot and shareholders are required to communicate their assent or dissent through the remote e-voting

The Postal Ballot Notice will also be available on the website of the Company at www.adormultiproducts.com and on the website(s) of the stock exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com, where the Equity Shares of the Companyare listed. The notice of Postal Ballot contains the instructions regarding the manner in which the shareholders can cast their vote through remote e-voting. The facility of casting votes by a member using remote e-voting system will be provided by NSDL. The members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. Friday, May 16, 2025, may cast their vote electronically on the Special Business as set out in the Notice of Postal Ballot dated Friday, May 16, 2025, through electronic voting systems of NSDL.

In case of any queries, including issues and concerns related to remote e-voting you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on:022 - 4886 7000 or send a request to Mr. Rahul Rajbhar at <u>evoting@nsdl.com</u>.

### All the members are informed that:

- 1. The Special Business as set out in the Notice of Postal Ballot will be transacted through voting by electronic means only;
- 2. The remote e-voting shall commence on Wednesday, May 21, 2025, at 09:00 A.M.(IST);
- 3. The remote e-voting shall end on Thursday, June 19, 2025, at 05:00 P.M. (IST);
- 4. During this period, members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of Friday, May 16, 2025, may

cast their vote by remote e-voting on the Postal Ballot Notice

- 5. Members may note that the remote e-voting module shall be disabled by the NDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is casted by the member, the member shall not be allowed to change it subsequently:
- 6. A person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice for information purposes only:
- 7. The Board of Directors has appointed Mr. Dinesh Shivnarayan Birla, Practicing Company Secretary, to act as the Scrutinizer for conducting the entire postal ballot process in a fair and transparent manner in accordance with the applicable provisions of the Act & Rules
- 8. The Scrutinizer will submit its report after the conclusion of remote e-voting but not later than 2 (two) working days from the closing of remote e-voting on or before Saturday, June 21, 2025;
- 9. The result of voting will be announced by the Chairperson orby the Company Secretary of the Company or such other person as authorized by them, on receipt of report from the Scrutinizer after the conclusion of remote e-voting but not later than 2 (two) working days form the closing of remote e-voting on or before Saturday June 21, 2025. The results along with the Scrutinizer's Report, will be placed on the Company's website at www.adormultiproducts.comand simultaneously be communicated to the Stock Exchange.
- 10. All relevant documents referred to in the Notice or in the accompanying Statement can be obtained for inspection by writing to the Company at email ID cs.adormultiproducts@gmail.com;on all working days till the conclusion of remote e-voting on Thursday, June 19, 2025

All the shareholders holding shares in physical mode are requested to convert their shares in the Demat mode

> By Order of the Board of Directors For Ador Multiproduct Limited

Place : Mumbai Date: 20.05.2025

Pinki Sharma Company Secretary & Compliance Officer ACS: 45279

## केनरा बैंक Canara Bank 📣

सिंडिकेट Syndicate

### **REGIONAL OFFICE NASHIK**

4 th floor, Roongta Supremus, Tidke Colony, Chandak Circle, Nashik, 422002

**E-AUCTION DATE : 06/06/2025** SALE NOTICE

2002 READ WITH PROVISO TO RULE 8 (6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 Notice Is Hereby Given To The Public In General And In Particular To The Borrower(s) And Guarantor(s) That The Below Described Immovable Property Mortgaged/charged To The Secured Creditor, The Physical Possession Of Which Has Been Taken By The Authorised Officer Of Canara Bank., Will Be Sold On "as Is Where Is", "as Is What Is" And "Whatever There Is" On 06/06/2025 For Recovery of below Mentioned dues of the of Canara Bank from Respective Borrower / Guarantor mentioned below

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT,

Sr. No.	Name and Address of Borrowers / Guarantors	Description of Immovable Properties	Possession Symbolic /Physical		EMD Rs.	Amount O/s. Liability (Rs.)	Bid Submision Date	Encumbrances	Authorized Officer Contact
1.	Borrower: Mr. Santosh Julal Pawar Address: Flat No 8 Radhakisan Apartment Wing B, Datta Nagar Ozar Mig Nasik Maharashtra 422206	All that part and parcel of property situated at: Hall, 1st Floor, adm. Area 572.43 sq. feet (built up), Shri Saptshrungi, Gat No. 2663/2/2664/2, Plot no. 12, Near Shivaji Nagar, Ozhar Mig, Tal-Niphad, Distt Nashik- 422206  Bounded as under: North- Common Passage plus 18 meter wide road; South- Open Space and Plot no. 08 and 09; East-Staircase Plus 7.50 meter common passage; West- Open Space and Plot no. 10 open to sky	POSSESSION	Rs. 13,10,000/-	Rs. 1,31,000/-	Rs. 15,92,069.70/- + Interest applicable & other Charges	On or Before Dt. 06/06/2025 at 11:00 am	NOT KNOWN	Ozhar, Branch, +91 9096949002

For detailed terms and conditions of the sale please refer the link "E-Auction" provided in PSB Alliance Ltd. website (https://ebkray.in/) or may contact Branch Manager, Canara Bank, during office hours on any working day. Portal of E-Auction:https://ebkray.in/

Date: 17/05/2025

No. of

Securities

Distinctive

Numbers

14263136

14263783

Mr. Krishan Premnarayen

Quarter

**Ended on** 

31.03.2025

19

36

(46

40

1195

(0.38)

Mrs. Sangita Krishan Premnarayen

Sd

WARREN TEA LIMITED

Registered Office: 8th Floor, Johar Building, P-1, Hide Lane, Kolkata - 700 073

Tel: 033 2236 0025, CIN: L01132WB1977PLC271413

Email: corporate@warrentea.com. Website: www.warrentea.com

**EXTRACT OF STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS** 

FOR THE FOURTH QUARTER AND YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH, 2025

**STANDALONE** 

Year to Date

Ended on

31.03.2025

129

146

64

193

1195

7612

0.53

The above is an extract of the detailed format of Audited Standalone and Consolidated Financial Results for the fourth quarter and year ended on

31st March, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Standalone and Consolidated Financial Results are available on the Stock Exchange

websites (www.bseindia.com and www.cse-india.com) and on the Company's website i.e www.warrentea.com and can also be accessed by scanning

Executive Director & Chief Financial Officer

Quarter

**Ended on** 

31.03.2024

(185)

(84)

(131)

158

1195

(1.10)

I. Banik

DIN: 09687872

Quarter

**Ended on** 

31.03.2025

19

36

(46)

161

1195

0.63

**PUBLIC NOTICE** 

**BASF India Limited** 

the Company has been lost / misplaced and the holders(s) of the said Securities

Any person who has a claim in respect of the said Securities should lodge

such claim with the Company at its Registered Office with 15 days from this

date, else the Company will proceed to issue the duplicate Certificate withou

Kind of Securities

and Face Value

Equity

Rs. 10/- Per Share

Applicants have applied to the Company to issue duplicate Certificate

**PARTICULARS** 

Net Profit before exceptional Items and Tax

Total Comprehensive Income for the period

Other Comprehensive Income (after tax)1

Reserves excluding Revaluation Reserve as

Basic and Diluted Earnings (In Rupees)

shown in the Audited Balance Sheet

Earnings per Share (of ₹ 10/- each)

the Quick Response Code given below:

[Comprising Profit for the period (after tax) and

Net Profit for the period after exceptional items

Total Income from Operations

Net Profit for the period after Tax

and before Tax

Equity Share Capital

Note:

Kolkata

20th May, 2025

Place: Nashik

further intimation.

No of Share Holder

and Joint Holder

Mrs. Sangita Krishan

Premnarayen

Place: Mumbai

Date: 21/05/2025

Mr. Krishan Premnarayen

Government of Jharkhand

**Department of Information Technology** Registered Office: The Capital, 'A' Wing, 1204-C, 12th Floor, Plot No. C-70, 'G' Block Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051, India and e-Governance NOTICE is hereby given that the Certificate for the undermentioned securities of 3<sup>rd</sup> Floor, Jharkhand Mantralaya, Dhurwa, Ranchi-834004

### **Cancellation Notice**

This is to inform you that tender reference no. ASA/MPLS/1/2025-UID/001 and Advertisement PR.No. 350541 have been cancelled.

Sd/-Joint Secretary, DoIT & e-Gov. PR 352998 Information Technology(25-26)D

(Figures in ₹ lakhs)

Quarter

**Ended on** 

31.03.2024

(185)

(84)

(131)

277

1195

(0.12)

Warren Tea Limited

S. Chakraborty

DIN: 08825627

CONSOLIDATED

**Year to Date** 

**Ended on** 

31.03.2025

129

146

64

306

1195

8603

1.47

**Executive Director & Company Secretary** 

Membership Number: A11108

#### SOUTH EASTERN COALFIELDS LIMITED "A MINI RATNA COMPANY" NOTICE

All the tenders issued by SECL for procurement of Goods Works and Services are available on website of SECL http://www.secl-cil.in,CIL e-procurement portal http:// coalindiatenders.nic.in and Central Public Procurement Portal http://eprocure.gov.in In addition, procurement is also done through GeM portal http://gem.gov.in. SECL's mining services tenders are also now available on GeM portal http://gem.gov.in

### PUBLIC NOTICE

Authorised Officer

Canara Bank

Notice is hereby given that the Share Certificate
No. 000011958 for 2,000 Equity Shares
pearing Folio No. P0041864; Distinctive No 0016383221 - 0016385220 in Housin Development Finance Corporation Limited naving its Registered Office at Ramon House HT Parekh Marg, 169, Backbay Reclamation hurchgate, Mumbai - 400020 standing i he name(s) of Pomila Bhandari and Jointl vith Arjun Bhandari has been lost and tha n application for the issue of duplicate(s) i eu thereof has been made to the Registrars Housing Development Finance Corporation imited. C 101,247 Park, L.B.S. Marg, Vikhrol West), Mumbai - 400083, Maharashtra ti whom objections, if any, should be made vithin 15 days from the date of this publication The public are cautioned against dealing

On behalf of my client, I am Investigatin

title of the Property bearing Flat No. 134

on 13th Habitable Floor, Tower B in the

ouilding known as "KALPATARU

VIENTA TOWER B" situated at Off.

Ashok Nagar Main Road, Kandivali (East), Mumbai - 400101, (more

particularly described in the schedule

pelow) from its current owners (1) MRS

BALJÍT KAUR DHAUL & (2) MR.

SUKHWINDER SINGH DHAUL for

Notice is hereby given to all the

concerned to lodge their claim if any by

way of pending litigation, lease, license

lien, inheritance, share, sale exchange

mortgage, gift, attachment, agreement

possession, title, hypothecation

surrender of rights, encumbrances

howsoever or otherwise or any interes

on the said Flat mentioned above withir

15) Fifteen days in writing to MR

(ARAN P. GANDHI at Office No. 102 on

Floor, "Ashiana Building", Shantilal

Mody Road, Kandivali (West), Mumbai

400 067 from the publication of this

notice failing to which, it shall be

presumed that no adverse title, claim of

demand of any nature whatsoever exists

in respect of the above Flat or any such

claims by anyone shall not be considered and shall be deemed to have given up or waived and/or abandoned client shall proceed the negotiations and purchase and no claim shall be entertained thereafter.

SCHEDULE OF THE PROPERTY Flat No. 134 on 13<sup>th</sup> Habitable Floor

Tower B admeasuring 94.01 sq. mtrs.

Carpet Area (as per RERA) together with 1 (One) Vehicle Parking Space in

he building known as **"KALPATARU** VIENTA TOWER B" situated at Off.

Ashok Nagar Main Road, Kandivali (East). Mumbai - 400101 and constructed on all that piece or parcel of and or ground situate, lying and being at Village: Wadhwan, Taluka: Borivali bearing new C.T.S. No. 94/A/2 (old C.T.S. No. 94B (part), 94C (part) and 94D (Part) in the registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai

Date : 21.05.2025 Sd/-(KARAN P. GANDHI)

**Advocate High Court** 

Suburban District.

valuable consideration.

Pomila Bhandari Ariun Bhandari

The Subject Property is presently under lien with Tata Capital Housing Finance Limited

publication of this notice. Failure to submit claims within the stipulated timeframe shall be deemed a waiver of rights, and no further claims will be entertained whatsoever. Upon expiration of the notice period, the transaction shall progress with current owner of Subject roperty as if no third-party claims, objections, or disputes exist. The purchase shall bear no liability for any undisclosed encumbrances or disputes, and any such

Schedule of the Subject Property: All that piece and parcel of Industria remises No. A-112 located on the 1st Floor, Building A , Ansa Industrial Estate Saki Vihar Road, Andheri East, Mumbai 400072, bearing CTS No. 696, Survey No 37 & 38, Hissa No. (1) and (2), Village Marol Taluka Andheri (Zone 42/219) Mumbai together with Share Certificate No. 49 covering Distinctive Nos. 721 to 735

Place: Mumbai

#### **PUBLIC NOTICE** Notice is hereby given that Mr. Jasmit Kohli

is in process of negotiating purchase of below-mentioned immovable property, hereinafter referred to as the "Subject roperty," from its owner, M/s Akshatha Traders, represented by its proprietor Mr. Vivek Vinaya Shetty, an Indian inhabitant residing at 1/701 Lodha Eternis Andheri East, Mumbai - 400093

Account No. 10201081). Apart from this specified lien, any person(s) having any laim, right, title, objection, interest, o encumbrance over the Subject Property whether arising through ownership inheritance, sale, transfer, mortgage pledge, lease, sublease, leave and license possession, gift, or any other means-is nereby required to submit such claims in writing to Mr. Jasmit S Kohli, along with documentary proof substantiating the claim bjection or dispute, at the address: A-119, Ansa Industrial Estate, Sak Vihar Road, Andheri East, Mumbai - 400072 within fourteen (14) days from date of

claims shall not be enforceable against the uyer post-completion of the transaction.

Dated: 21/05/2025

# Ohunseri

### DHUNSERI VENTURES LIMITED

Registered Office: 'Dhunseri House', 4A, Woodburn Park, Kolkata - 700 020 Ph: 033-2280 1950-54; Fax: 033-2287 8995 E-mail: info@aspetindia.com, Website: www.aspetindia.com CIN: L15492WB1916PLC002697

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED

_											(₹ in Lak
_		<b></b>		STANDALONE					CONSOLIDATE		
SI. No.	Particulars	3 months ended 31/03/2025	Preceding 3 months ended 31/12/2024	Corresponding 3 months ended 31/03/2024	Accounting year ended 31/03/2025	Previous year ended 31/03/2024	3 months ended 31/03/2025	Preceding 3 months ended 31/12/2024	Corresponding 3 months ended 31/03/2024	year ended 31/03/2025	year ended 31/03/2024
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
	Total income from operations	11,593.29	11,358.66	24,641.24	39,983.97	50,155.07	16,550.93	16,901.74	28,213.43	58,397.33	47,979.0
	Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(11,147.25)	5,823.54	1,931.33	7,527.61	20,693.22	(11,556.88)	7,613.80	1,065.89	4,754.88	8,517.7
i	Profit /(Loss) before share of net profits from equity accounted investees and tax (after exceptional and/or extraordinary items)	(11,147.25)	5,823.54	1,931.33	7,527.61	20,693.22	(11,556.88)	7,613.80	1,065.89	4,754.88	8,517.7
	Share of Profit from Associate & Joint Ventures						506.97	3,259.72	2,318.67	14,978.20	10,787.4
	Net Profit / (Loss) for the period after Tax	(8,712.50)	4,450.33	1,635.36	6,081.52	16,680.27	(8,742.70)	9,295.00	2,403.54	14,297.46	5 15,210.1
i [ <del>1</del>	Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(14,663.17)	7,870.04	4,519.81	13,837.32	35,081.91	(12,857.08)	13,088.19	5,135.62	24,652.67	7 33,931.2
7	Equity Share Capital	3,503.29	3,503.29	3,503.29	3,503.29	3,503.29	3,503.29	3,503.29	3,503.29	3,503.29	3,503.2
	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				185,559.22	173,473.14				315,436.37	7 292,416.4
	Earnings per share (after extraordinary items) (of Rs 10/- each) (not annualised)										
T	a) Basic	(24.88)	12.71	4.67	17.36	47.62	(24.85)	26.68	6.95	41.16	5 43.7
+	b) Diluted	(24.88)	12.71	4.67	17.36	47.62	(24.85)	26.68	6.95	41.16	5 43.

1. The above is an extract of the detailed format of Standalone Financial Results for the quarter and year ended 31st March, 2025 and Consolidated Financial Results for the quarter

and year ended 31st March, 2025, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The complete Financial Results are available on the Stock Exchange websites: www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's website www.aspetindia.com. The same can also be accessed by scanning the QR Code provided below:

Place: Kolkata

Dated: 20 May, 2025



Scan the QR code to view the Results

For and on behalf of the Board C.K.Dhanuka Executive Chairman DIN: 00005684

#### NOTICE GLAXOSMITHKLINE PHARMACEUTICALS LIMITED

(Regd. Office: Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400030) his is to inform the general public that Original Share Certificate(s) issued by GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited, the details of which are as nentioned below, have been lost/misplaced and an application has been made by the holder(s) for issuance of duplicate Share Certificate(s) in respect thereof

Name(s) of	Folio No.	Certificate	Distinctive No.	No. of
the Holder		No.	From To	shares
LATE SATYAPAL MAYOR	0127464	273370	15981470-15981519	50
Kamal Cottage,	0127464	424167	28403998-28404007	10
	0127464	801079-	36843532-36843591	60
Alkapuri, Vadodara,		801080		
Gujarat 390007	0127464	1294519	171936946-171937065	120

Any person who has a claim in respect of the said shares or objection to the suance of the duplicate Share Certificate shall lodge such claim or objection with the Company at its Registered Office within 15 (fifteen) days from the publication of this notice or else the Company will proceed to issue duplicate Share Certificate(s) in favor of the holder(s) without any further delay. Name(s) of the Holde Place: Mumbai Date: 19-05-2025 LATE SATYAPAL MAYOR

earc | ENCORE ASSET RECONSTRUCTION COMPANY PRIVATE LIMITED (ENCORE ARC) Encore ARC Corporate Office Address: 5th Floor, Plot No. 137, Sector 44, Gurugram – 122 002, Haryana

E-AUCTION SALE NOTICE

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Asset under the Securitisation and Reconstruction o Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Proviso to Rule 8(6) o the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (Rules).

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower and Mortgator(s) that the below described immovable property mortgaged/charged to **Dombivli Nagari Sahakari Bank Limited (DNS Bank)** to secure the outstanding dues in the loan account since assigned to Encore Asset Reconstruction Company Private Limited, acting in its capacity as the trustee of EARC-BANK-015-TRUST ("Secured Creditor"), which is under the Symbolic possession of the nmovable secured asset Flat no.101, as per the description given below, on 17.03.2020. and Phys cal possession of the immovable secured asset Flat no. 104 as per the description given below, or 27.09.2024 of the Authorised Officer of the Secured Creditor, will be sold on "AS IS WHERE IS" "AS IS WHAT IS", and "WHATEVER THERE IS" basis on 12.06.2025 for recovery o

Rs.81,66,903/- (Rupees Eighty One Lakhs Sixty Six Thousand Nine Hundred Three Only as on 20.05.2025 and further interest at contractual rate till recovery and other costs, charges etc. after adjustment of recovery/realization, if any, due to the Secured creditor from Mr. Khairul Abdu Gani Jabbar (Borrower), Mr. Mohamad Suhail Khan (Guarantor),and Mr. Padmakar Rajendr

The description of the property, Reserve Price (RP) for the secured asset & the Earnest Money

De	Deposit (EMD) is as under:						
S.	2 coordinate of the minimoration property	Reserve	EMD Rs.				
No.	(Secured Assets)	Price Rs.	LIND IX3.				
1.	Residential Flat no.104,adm.560 sq ft built up both flats on the	Rs.16,20,000/-	Rs.1,62,000/-				
l	first floor of the building known as "Mandekar House" constructed	(Rupees	(Rupees One				
l	land bearing city survey no.1427, Muncipal Ali no.45, House no.7	Sixteen Lacs	Lacs Sixty				
ı	(Old House No.5) and property no.02001047300, situated at vil-	Twenty	Two				
l	lage Kalyan within the limits of Kalyan Dombivli Muncipal Corpo-	Thousand	Thousand				
l	ration, Tal Kalyan Dist Thane	only)	only)				
2.	Residential Flat no.101, adm.479sq ft built up on the first floor of	Rs.15,75,000/-	Rs.1,57,500/-				
ı	the building known as "Mandekar House" constructed land hear-	/De Fifteen	(Pe One Lace				

ing city survey no.1427. Muncipal Ali no.45. House no.7 (Old | Lacs Seventy | Fifty Seven House No.5) and property no.02001047300, situated at village Five Thousa Kalyan within the limits of Kalyan Dombivli Muncipal Corporation, Only) Tal Kalvan Dist Thane Only)

case the e-auction date is declared public holiday then the date will be automatically extended to next working day, detailed terms & conditions please refer to the link provided in the secured creditor's website

http://www.encorearc.com ...e., intp://www.encourearc.com/ for any clarification/information, interested parties may contact the Authorised Officer of the Secured Creditor on mobile no. Mr Sagar Muley- 9619899386/ Mr Virendra Ghanwat-7045728788 or email at sagar.muley@encorearc.com/virendra.ghanwat@encorearc.com

Encore Asset Reconstruction Company Pvt. Ltd.

Place: Mumbai

Date : 21.05.2025 | Place : Mumbai

rule (5) of Rule 30 of the Companie (Incorporation) Rules, 2014 AND FRANK VINTRADE PRIVATE LIMITED

Form No. INC-26

[Pursuant to Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014]

Before the Central Government

Regional Director, Western Region, Mumbai in the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Ad

Companies Act. 2013 and clause (a) of Sub

(CIN: U52100MH2010P1031004, having its Registered Office at L-1104 Bhoomi Park (Wing-I) Phase-4 Chs Ltd Bafhira Ngr. Off. Maarve Rd. Nr Fire Brigade Mal, Ad West, Mumbai, MH, 400095 ...... Applicant Company / Petitione

NOTICE is hereby given to the General Public that the Company proposes to make an application to the Central Governmen under section 13 of the Companies Act 2013 seeking confirmation of alteration of he Memorandum of Association of the Company in terms of the Special Resolution Meeting held on 29th April, 2025 to enable the Company to change its Registered office from "State of Maharashtra" to the "State

of Raiasthan". ny person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the Company ma registered office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections upported by an affidavit stating the nature of his /her interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region at the address, Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002 within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the Applicant Company at its Registered Office at the

address mentioned below :-L-1104 Bhoomi Park (Wing-I) Phase-4 Chs Ltd Bafhira Ngr. Off. Maarve Rd. Nr Fire Brigade Mal, Ad West, Mumbai, MH, 400095 FRANK VINTRADE PRIVATE LIMITED

RINA JAIN (DIRECTOR)
DIN: 01886812

Notice is hereby given that Shri. Narendra Anantrao Shinde and Mrs.

ashmi Narendra Shinde were membe

in respect of Flat No. 25, 3rd Floor, A Wing, Bldg No. 1, Vallabh Co-operative Housing Society Ltd., Sejal Park, 120

Link Road, Near Goregaon Bus Depot

Goregaon West Mumbai - 400104. After the death of Shri. Narendra

Anantrao Shinde (died or

09/04/2016), the society has

ransferred the said flat in the name o

legal heirs of the said deceased membe

and recorded name of Mrs. Rashmi Narendra Shinde in share certificate on

16/10/2016. Thereafter, all legal heirs

Release Deed dated 19/05/2025 vide

egistered No. MBI/16/8108/2025 in

favour of Mrs. Rashmi Narendra Shinde

and thus, Mrs. Rashmi Narendra Shinde

Further, Mrs. Rashmi Narendra Shinde

(being Seller therein) had sold the said Flat to Mr. Sunil Hanmant Saptal and

ecame the 100 % owner of the said flat

### रायगड जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष संपर्क नंबर व व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरु

रायगड, दि. २०: जिल्हास्तरीय कक्षा मार्फत अनेक दुर्धर व गंभीर स्वरूपाच्या आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरीता रुग्णांना संबधीत रुग्णालयामार्फत आर्थिक सहाय्य देण्यात येते. आपत्ती प्रसंगीही आर्थिक मदत देण्यात येते नागरीकांना या सेवा सहजपणे जिल्हास्तरावर उपलब्ध व्हाव्यात यासाठी रायगड जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष संपर्क व व्हॉट्सॲप हेल्पलाईन 西. ८२६५०००७८९ सूरु करण्यात आला आह. या क्रमांकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरजू राग्ण/लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी

अवकाळी पावसाचा फटका: अमरावतीत १३ हजार हेक्टरवरील पीके मातीत

अमरावती, दि. २०: राज्यभरात अवकाळी पावसाने २७ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. अमरावती जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक १३ हजार हेक्टर क्षेत्रबाधित झालं आहे. तर नाशिकमध्ये ५ हजार ८०० हेक्टर क्षेत्र बाधित आहे. राज्यात फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. अमरावती

जिल्ह्यात जिल्ह्यात वादळी वारा व गारपिटीसह अवकाळी पावसाचा धारणी, चिखलदरा, भातकुली, चांदूरबाजार, अचलपूर, वरुड, मोर्शी, नांदगाव खंडेश्वर व धामणगावरेल्वे आदी तालुक्यांना अधिक फटका बसला आहे.

केले आहे. तसेच कक्षाचा ईमेल आयडी cmrfraigad@gmail. com हा आहे. जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रञ्गालय मदत कक्ष मा.मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग-रायगड येथे जिल्हास्तरीय कक्ष सुरु करण्यात आलेला असून सदरच्या कक्षाचे उद्घाटन महाराष्ट्र दिनी ०१ मे रोजी महिला व बालविकास, मंत्री अदिती तटकरे यांच्या शुभहरूते

नमुना क्र.युआरसी-२ कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सचना देण्याची जाहिरात. (कंपनी कायदा २०१३ च्य कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार) . येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायद 0१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणी करण्यासाठी **ए२ओ हॉटेल्स ॲण्ड रिसॉर्टस् एलएलपी,** मर्यादित दायित्व मागीदारी, **एलएलपीआयएन: एसीसी-३**००५ य संस्थेची नोंद करण्यासाठी **(सीआरसी), मणेसार** गुरगाव, हरियाणा येथील निबंधकांकडे १५ दिवसानंत परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपुर्वी अर्ज करण्यात येणार आहे.

 कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: हॉटेल्स, रिसॉर्ट्स, रेस्टॉर्ट्स आणि क्के व्यवसाय चालव आणि बांधणे ज्यामध्ये खालील क्रियाकलापांचा समावेश आहे परंतु त्यापुरते मर्यादित नाही, जसे की राहण्यासार्ठ हॉटेल्स आणि रिसॉटर्स. भाड्याने व्हिला आणि कॉटेज रेस्टॉरंट्स, कॅंफ्रे, इतर भोजनालये इत्यादी चालवणे. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल् ऑफ असोसिएशनचे प्रती एलएलपीचे नोंदणीकर कार्यालय **ए१२०८, एफएल१२, पीएल–सीएस२२**७ ओझोन, बीआयझेड सीटीआर, जेबीबी मार्ग नागपाडा, मंबर्ड सेंटल, मंबर्ड-४००००८ येथे सर्व **नामकाजाच्या दिवशी उपलब्ध आहेत.** 

 यथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा लेखी स्वरुपात **सेंटल रजिस्टेशन सेंटर (सीआरसी** येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट भ्रफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर , आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन ारखेपासून **२१ दिवसांत** पाठवावेत. तसेच एक प्रत . कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी. दिनांक: २१ मे, २०२५

अर्जदारांची नावे आरिफ फझलार्न डीपीआयएन:000८६६८६ पदसिद्ध भागीदा आतीफ मोजावाल डीपीआयएन:०५०१८८१ पदसिद्ध भागीदा

### जाहीर नोटीस

ठिकाण: मुंबई

श्रीमती सुजाता सुर्यकांत पडवणकर य भामच्या संस्थेच्या संभासद असून रुम क्र ३४७, तीसरा मजला, अवीराम नीकेतन को ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड, ईमार क्र.५, मागाठाणे, जय महाराष्ट्र नगर, बोरीवलं पूर्व, मुंबई-४०००६६. जी न.भू.क्र.१८३. गाव मागाठाणे, तालुका बोरीवली नोंदणीकृ जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व उपनगरे रुमचे मालक असून शेंअर सर्टी.क्र. १३६ रं १४० शेअर्स क्रं. १३६ ते १४० चे धारक असन दिनांक ०४/०३/२०२३ रोजी मयत असुन त्यांनी नामनिर्देशन दाखल केलेले होते त्य प्रमाणे त्यांनी त्यांचे दिर **श्री राजाराम लक्ष्मण** पडवणकर व सुन सौ. हर्षदा शैलेश पडवणकर यांचे नामनिर्देशन केलेले आहे. त्याप्रमाणे त्यांची सुन सौ. हर्षदा शैलेश पडवणकर यांनी वारस म्हणून सोसायटीकडे सदर शेअर सर्टी. व रुम त्यांचे नावाव-हस्तांतरीत करणेस अर्ज केला आहे. त्यांच ांगण्या नुसार श्री राजाराम लक्ष्मण पडवणक हे २९/०४/२०२३ रोजी मयत असून त्यांचे वारसांनी सदर रूम मधील त्यांचा) अवीभाजीत हिस्सा **सौ. हर्षदा शैलेश पडवणकर** यांचे नावे हस्तांतरीत केला आहे

याबाबतीत कोणाची काही हरकत/दाव असल्यास त्यांनी या नोटीसीच्या) तारखेपासून १५ दिवसात संस्थेच्या सचीवांकडे लेखी सुचीत करावा. त्यानंतर कुठलाही दावा/हरकत मान केली जाणार नाही व संस्था हस्तांतरणाच प्रक्रीया पुर्ण करेल.

सचीव अवीराम नीकेतन को. ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड ईमारत क्र.५, मागाठाणे, जय महाराष्ट्र नगर बोरीवली पुर्व, मुंबई-४०००६६

### **PUBLIC NOTICE** Notice is hereby given that we Mr. MAKARAND VASANT KELVALKAR

the legal owners of Flat No. A-304, A wing 3rd floor, bldg no. 17-19, Project name Vaibhav Laxmi Royal Stone of KANNAMWAR NAGAR 'RANGREKHA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD, situated at Kannamwar nagar Vikhroli East, Mumbai-400083 newly developed building. Due to some technical diffculty KANNAMWAR NAGAR
'RANGREKHA CO-OPERATIVE
HOUSING SOCIETY LTD' has not updated the names of our three owners or he above said society's share certificat Said flat we have sold to Ms. RAMESHWARI RAJENDRA THORAT alias Mrs. RAMESHWARI PRASAD BHOSALE and Mr. PRASAD SURESH BHOSALE. Public is hereby informed that anybody having any objection in respect of the same, kindly inform us to the address mentioned below in written objection within **8 days** of the publication of the notice otherwise any objection if any will be considered as waived. Address KANNAMWAR NAGAR 'RANGREKHA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD, Building No. 17/19, KANNAM-WAR NAGAR-1, VIKHROLI (EAST),

Mrs. PRITI MAHESH GUJARATHI nee PRITI VASANT KELVALKAR and

Sd/-Advocate **Pramod M. Ghodke** Add.: 2/20, Maharashtra Shopping Center, Below Vikhroli Court, Kannamwar Nagar2, Vikhroli East, Mumbal - 400083

जाहीर सूचना श्री. ॲन्थोनी चार्ली डिसोझा हे दी शुभ चिंतन को-**ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.,** एम.डी. केणी . गर्ग, मुंबई-४०००४२ या सोसायटीचे सदस्य आहेत भाणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.९०४ चे

धारक आसून, यांचे ०६.०९.२०२३ कोणतेर्ह

गरसदार न नेमता निधन झाले.

सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत संयुक्त सभासदाचे सोससायटीच्या भांडवल गलमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्या वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकड काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्य प्रसिध्दीपासून **०७ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील मयत संयुक्त सभासदाच्या शेअर्स हेतसंबंधाच्या दय्यम भागप्रमाणपत्र वितरणासार याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ठ्यः अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींस रोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मार्गावण्यात ये आहेत. वर दिलेल्या मृदतीत जर काही दावे/आक्षे प्राप्त झाले नाहीत, तर मयत संयुक्त सभासदाच्य पोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हेतमंबंधाशी मोमायरी उपविधीतील तरतरींमधीर देलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळ असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधीत मयत संयुक्त सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्य इस्तांतरणाम काही टावे/आक्षेप मोमायटीने पाप्त केल . ार, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्याव प्तोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृ उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरित प्रोसायटीच्या कार्यालयात/सोसायटी सचिवाकडे सद पूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्य गरखेपर्यंत **सायं.७.०० ते रात्रौ.९.००** दरम्या

> च्या वतीने व करित दी ग्रभ चिंतन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि

दिनांक: २१.०५.२०२५ संजय कोलगे

### सार्वजनिक सूचना

नूचना येथे देण्यात येत आहे की **श्री जस्मित सिंह** कोहली हे खाली नमूद केलेल्या स्थावर मालमत्तेच्या खरेदीसाठी वाटाघाटी करत आहेत, ज्याला यापुढे "विषय मालमत्ता" म्हणून संबोधले जाईल, तिंचे मालक **मेसर्स अक्षेता ट्रेडर्स** पांच्याकडून, ज्याचे प्रतिनिधित्व त्यांचे मालक श्री विवेक विनया शेट्टी करत आहेत, जे १/७०१, लोढा एटर्निस, गॅफिक लॅब कंपाउंड, एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००९३ येथे

ाहणारे भारतीय रहिवासी आहेत विषय मालमत्ता सध्या टाटा कॅपिटल हाऊसिंग **फायनान्स लिमिटेड** (खाते क्रमांक १०२०१०८१) कडे गहाण आहे. सदर धारणाधिकार व्यतिरिक्त सदर मालमत्तेवर कोणताही दावा, हक्क, मालकी हक्क, स्वामित्व, हितसंबंध किंवा भार - मालकी, वारसा, विक्री, हस्तांतरण, गहाणखत, तारण, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, रजा आणि परवाना, ताबा. भेटवस्त किंवा इतर कोणत्याही प्रकारे असलेल्या कोणत्याही व्यक्तीला या सचना प्रकाशित झाल्यापासून चौदा (१४) दिवसांच्या आत श्री जस्मित सिंह कोहली यांना लेखी स्वरूपात ११९, अन्सा इंडस्ट्रियल इस्टेट, साकी विहार रोड,

अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००७२. निर्धारित वेळेत दावे सादर करण्यात अयशस्वी झाल्यास हक्कांची सूट मानली जाईल आणि पुढील कोणतेही दावे स्वीकारले जाणार नाहीत. सूचना कालावधी संपल्यानंतर. व्यवहार हा विषय मालमत्तेच्या मालकासोबत अशा प्रकारे केला जाईल की जण काही कोणतेही ततीय-पक्ष दावे, आक्षेप किंवा वाट अस्तित्वात नाहीत. खरेटीटार कोणत्याही अघोषित भार किंवा वादांसाठी जबाबदार राहणार नाही आणि व्यवहार पूर्ण झाल्यानंतर खरेदीदाराविरुद्ध असे कोणतेही दावे लागू केले जाणार नाहीत.

### विषय मालमत्तेचे वेळापत्रकः

औद्योगिक परिसर **क्रमांक ए-११२**, पहिला मजला, अन्सा औद्योगिक इस्टेंट, साकी विहार रोड, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००७२, सीटीएस क्रमांक ६९६, सर्व्हें क्रमांक ३७ आणि ३८, शेअर क्रमांक (१) आणि (२), गाव मरोळ, तालुका अंधेरी, मंबई आणि शेअर प्रमाणपत्र क्रमांक ४९, ज्यामध्ये विशिष्ट क्रमांक ७२१ ते ७३५ समाविष्ट आहेत, यांचे सर्व तुकडे आणि पार्सल.

दिनांक: २१/०५/२०२५ स्थान: मंबई

### अकरावी प्रवेश : पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना अडचणी

पद्धतीने होणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी १९ मे रोजी सराव प्रक्रियेसाठी https://mahafyjcadmissions.

जाहीर नोटीस

' सर्व लोकांना सूचना देण्यात येते की, फ्लॅट क्र १०१, ए – विंग, रानुजा रामदेव पार्क बी टाइप सी. एच. एस लि; मणिभद्रा टॉवर समोर इंद्रलोक फेज ४, भाईंदर (पू), ता. आणि जि ठाणे, ही मिळकत कै. आयरीन डिसोजा आणि आमचे अशील श्री . शॉन डिसोजा आणि श्री एडवर्ड डिसोजा यांच्या संयुक्त मालकीची होती. दि. १३/०५/२०२१ रोजी श्रीमती आयरीन डिसोजा यांचे (अविवाहित) निधन झाले. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांना वारस भाचे आमचे अशील आणि मृतास स्वतःचा वारस गही. श्रीमती. आयरीन डिसोजा यांच्या मृत्यू परचात आमचे अशील सदरच्या सदनिकेतील त्यांच्या मावशीचा हक्क / अधिकार स्वतःच्य नावे आणि फायद्यात होण्याकरिता मागर्ण करीत आहेत. आणि वर उल्लेख केल्याप्रमाप मृत व्यक्तीस अन्य कोणीही वारस नाहीत. तर्र वरील हस्तांतरणा बाबत जर कोणाची काहीई हरकत / दावे असल्यास ती आमच्या खालीव पत्त्यावर १४ दिवसांचे आत नोंदवावी. तसे न केल्यास आमचे अशील पुढील कारवाई पूण करतील, आणि या विषयी कोणाचीही कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही

याची नोंद घावी मंदार असोसीएट्स ॲड्व्होकेट्स पत्ता: बी – १९, शांती शोप्पिंग सेंटर, रेल्वे स्टेशन समोर, मीरा रोड (पू), ता. व जि. ठाणे ४०१ १०७. तिकाण : मीरा रोड दि. २१.०५.२०२५

नमुना क्र.आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे

नियम ३० नुसार) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता -वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात

केंद्र शासन, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३(४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३०(५)(अ) प्रकरणात आणि

कूह स्पोर्टस् प्रायव्हेट लिमिटेड, यांचे नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र.२२, तळमजला, एम विंग, प्लॉट क्र.४८ व ४९ सेक्टर-१९ए, वाशी, ठाणे, मुंबई, महाराष्ट्र,

भारत-४००७०५. ...अर्जदार तर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की, **शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५** रोजी झालेली वित्तीय वर्ष २०२४-२५ करिता प्रथम विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राज्यात** स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशन बदलण्याच्य निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्जदार कंपनीने अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून **एमसीए-२१ पोर्टल** www.mca.gov.in) वर सदर सूचना . प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांच्या** आत **क्षेत्रिय** . पंचालक, पश्चिम क्षेत्र, एव्हरेस्ट, ५वा मजला १०० मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२, महाराष्ट्र या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला खाली नमुद त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात

कूह स्पोर्टस् प्रायव्हेट लिमिटेड सीआयएन:यु७४९००एमएच२०१०पीटीसी२०४३७२) युनिट क्र.२२, तळमजला, एम विंग, प्लॉट क्र.४८ व ४९, सेक्टर-१९ए, वाशी, ठाणे मुंबई, महाराष्ट्र, भारत-४००७०५ च्या वतीने व करित कूह स्पोर्टस् प्रायव्हेट लिमिटेड

सही/ सौमिल मजमुदा दिनांक: २१.०५.२०२५ संचालक

### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given the public at large hat Mr. CLARENCE APOLINO PINHEIRO Unmarried) the joint owner of a Flat bearing Flat No. **003**, Building No. **P-1**, known a SUPER PALACE CHS LTD, situated at **P-1** Noopur Nagar, Opp. Sheetal Nagar, Mira Road (East), Thane-401107, in joint name with his mother Mrs. ARAMITA APOLINC PINHEIRO, died intestate on 28/08/2023 eaving behind my client Mrs. ARAMITA APOLINO PINHEIRO as his mother and the other heir Mr. ASHLEY ROCKY PINHEIRO as his brother. That the father of the decease Mr. APOLINO PINHEIRO already died. Tha other heir Mr. ASHLEY ROCKY PINHEIRO intend to release his shares, claim and interest over the said flat in favour of his nother (the joint-owner/heir) of the deceased, by way of Release-Deed.

That my client being the legal heir/mother of the deceased Mr. CLARENCE APOLING PINHEIRO (Unmarried), is making an application to the society for transfer 50% shares and interest of her deceased son in

This Notice is hereby given to the genera public and other claimants/objectors, inviting claims/objections if any, for the release transfer of 50% shares and interest of the deceased member in the capital/property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, if no claims objection received within the stipulated tim prescribed above, the society shall be free to ransfer the shares and interest in the capital property of the Society in the name of m client Mrs. ARAMITA APOLINO PINHEIRO SHAHID ILAHI ANSARI (Advocate)

302, E-Wing, Glory CHS Ltd. Near GCC Club, Mira Road (E) Dist. Thane-401107 Date: 21/05/202

### पब्लिक नोटिस

दर पब्लिक नोटिस द्वारे कळविण्यात येते की, श्रीमर्त यना सुभाष कसारी (मृत), मालक – फ्लॅट क्र. बी/४०३ डॅफोडिल (अमेय) यशवंत नगर सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड. यशवंत नगर. विरार (पश्चिम). जिल्हा गलघर – ४०१३०३ यांचे दिनांक ०३/०१/२०२० रोजी निधन झाले आहे. माझे क्लायंट – श्री. सुभा तनलाल कसारी, (मृत व्यक्तीचे पती), श्री. आनंद सुभाष कसारी, आणि श्री. कमलेश सुभाष कसारी (मृत व्यक्तीचे पत्र) आणि श्रीमती कमलाराणी जयेश गुजराती (मत . यक्तीची मुलगी), यांच्यातर्फे, मी खाली सही करणार वकील, सदर फ्लॅटवरील मृत सदस्याच्या हिस्सा व हेतसंबंधाच्या हस्तांतरणाबाबत इतर वारस, दावा nरणारे किंवा हरकत घेणारे यांच्याकडून कोणतेही दावे केंवा हरकती असल्यास, ह्या नोटीसच्या प्रकाशनाच्या साधावा. दावे/हरकतीस समर्थनार्थ आवश्यक त्य गव्यांच्या प्रत जोडाव्यात. वरील कालावधीत कोणतेर्ह दावे अथवा हरकती प्राप्त न झाल्यास, माझ्या क्लायंटर ना सदर फ्लॅटमधील मत सदस्याच्या हिस्सा व हितसंबंध बाबत त्यांना योग्य वाटेल तसा निर्णय घेण्याचा संपूर्ण

अधिकार राहील. सही/ जगन्नाथ माने वकील, उच्च न्यायालय २६, सम्राट मिलेनियम पॅराडाईज सीएचस लि. गोकुळ टाउनशिप, विरार (प.) – ४०१३०३

पुणे, दि. २०: राज्यात in/ हे संकेतस्थळ उपलब्ध करून अकरावीचे प्रवेश ऑनलाइन देण्यात आले आहे. त्यामध्ये

**PUBLIC NOTICE** I Notice is hereby given that SHRI. IYER SESHADRI RISHINARADAMANGALAM VENKATESWARAN AND MRS. CHITOOR KRISHNA IYER JAYALAKSHMY are mbers in respect of Flat No.: 100 Flat No.: 1008 and Flat No.: 1009 o 10th Floor, in A wing, Shree Swam Samartha Prasanna Oshiwara Eas Unit No. 1 Co-Op. Hsg. Soc. Ltd okhandwala Complex, Off Link, Road Oshiwara, Andheri West, Mumba 400053. SHRI. IYER SESHADRI

RISHINARADAMANGALAM MRS. CHITOOR KRISHNA IYER JAYALAKSHMY, one of the legal heir of the said deceased member has applied for membership in respect of said Flat No.: 1007, Flat No.: 1008 and Flat No.: 1009 on 10th Floor, in A wing, as pe Registered Release Deed dt 24/03/2025 vide No. 1) MBI/12/4852 /2025, 2) MBI/12/4853/2025 and MBI/12/4854/2025 respectively. I hereby invite claims or objections wit

certified documents from the heir heirs or other claimants / Objectors t the transfer of the said share and nterest of the deceased members in the capital / Property of the society for transferring the said Flat No.: 1007, Flat No.: 1008 and Flat No.: 1009 on 10th Floor, in A wing to MRS. CHITOOR KRISHNA IYER JAYALAKSHMY within a period of fifteen days from the date of publication of Notice and contact the below addres

between 5.00 p.m. to 7.00 p.m. If no claims / objections are receive within the period prescribed above. I will advise the Society Shares and interest of the deceased nembers in the capital / property of th society in favour of MRS. CHITOOR KRISHNA IYER JAYALAKSHMY, as provided

under the Bye - Laws of the society. Rupali C. Rau **Advocate High Cour** 203. Jalaram Krupa, Vazira Naka

Borivali West, Mumbai-400092 Place: Mumbai

Date: 21/05/2025

PUBLIC NOTICE say that Late Smt. MUNNIBAI GOKARNA PASÍ alias PASI MUNNIBAI GOKHRAN, was the owner of the residential flat situated Flat No. 425, 4th Floor, Shivner Golibar (SRA) Co-Op. Housing Ltd., Bearing Registration No. MUM/SRA/HSG/TC/11261/2007, 7th Road, Golibar Naka, Santacruz (East), Mumbai 400055 and holder of Share Certificate Bearing No. 135, of Five Fully paid up Share of Rs. 50 each, bearing Distinction Nos. 671 to 675 of the said society in respect of said Flat. After demise

of dated 30.07.2007 of SMT. MUNNIBA GOKARNA PASI @ PASI MUNNIBAI GOKHRAN also her husband Late SHRI. PASI GOKHRAN, expired last several years his no death certificate, were leaving behind Legal his/her namely 1. MR. RAMBAL GOKURANCHINAI PASSI, 2. MR SATYANARAYAN GOKARN PASI, 3. MS. KAMLA SURESH PASI and 4. MR. RAMNARAYAN GOKARN PASI, the flat and the share have to be transfer to be MR. RAMNARAYAN GOKARN PASI, for that there are has submitted Release Deed Registration Document No. 378/7952 on dated 07.05.2025 to the society from the other legal heirs I hereby invite any rights, claim or objection from any other heirs, person's or other diamante's to transfer in the name o MR. RAMNARAYAN GOKARN PASI, as proposed within 15 days from the publication o the notice. The claims/ objections shall be orwarded at above mentioned address. If no any claims/objections are received in stipulated

time the society shall be free to transfer the said flat in the name of MR. RAMNARAYAN GOKARN PASI, and regularize their MR. RAMNARAYAN GOKARN PASI Sd/-ADV. SHAMSHER SHAIKH B.COM., LLB. (Advocate High Court

Mob: 809/124789
Lawyers Chamber, 2nd Floor,
Bhaskar Building Opp. Bandra Court,
A.K. Marg, Bandra East Mumbai 400051
Place: Mumbai / Dated: 21-05-2025

Mob: 8097124789

येऊनये म्हणून विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांना त्रास झाला व काही ८५३०९५५५४ हा हेल्पलाइन नंबरही दिला होता. मात्र पहिल्याच दिवशी या नंबरवर

### **PUBLIC NOTICE**

संपर्क होत नसल्याने अनेक

The original Bill of Lading No COAU7259264860, dated 14 May 2025, issued by COSCO SHIPPING LINES (INDIA)PVT LTD. for goodshipped from NHAVA SHEVA, INDIA to ĈOLOMBO, SRI LANKA, has bee

If found or if any claims exist, pleas contact SHAURYA GLOBAL at +91 8850673516/shauryaglobal3@gmail com within 7 days of this notice Failing this, a duplicate will be issued and the original deemed void

### ॲड. विरेंद्र पांडेय प्रदर्शन क्रमांक :

सार्वजनिक सचना कल्याण येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर् सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात नागरी किरकोळ अर्ज क्र. ६०/२०२५ रीमती जनाबाई दिलीप गोडे.

वय २८ वर्षे, भारतीय रहिवासी, हिंद अनुसूचि नमाती. व्यवसाय – गहिणी. राहणार ४६. पनोठार्च वाडी, विहीगाव, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे ाहाराष्ट्र – ४२१६०२, स्व. दिलीप<sup>े</sup> पी. गोडे यांची वेधवा पत्नी व अल्पवयीन मुलीची नैसर्गिक गलक. ..याचिकाकर

विरुद्ध सर्वांना सूचित करण्यात येते की, वरील नमूद नागरी केरकोळ अर्ज क्र.६०/२०२५ अर्जदाराकडून पालव आणि पाल्य अधिनियम,१८९० चे कलमे २८ व १९ आणि हिंदू अल्पवयीन व पालकत्व अधिनियम ९५६ चे कलम ८ या अंतर्गत सादर करण्या भालेला आहे. ज्यामध्ये याचिकाकर्त्याने आपर्ल न्त्पवयीन मुलगी कु. भूमिका दिलीप गोडे,वय अंदाजे वर्षे, हिच्या मालमत्तेच्या विक्रीसाठी न्यायालयार्च र्य्वपरवानगी मिळावी याकरिता अर्ज केला आहे. सद

लमत्तेचे वर्णन खालीलप्रमाणे आहे: शेत जमीन जी महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यातील, तालुका शहापूर, गाव विहीगाव येथे ासन अल्पवयीन मलीच्या नावावर आणि संतोष पं गोडे, शिदीबाई नंदु गोडे तसेच जनाबाई दिलीप गोडे या सह-मालकांसह संयुक्तरित्या मालकीची आहे याचे वर्णन खालीलप्रमाणे आहे :

सर्वे क्र. ८४, खाते क्र. १०८, एकुण क्षेत्रफ १० हेक्टर ७७ एकर ३० चौ.मी. (१०-७७-३० हेक्टर) असून, यापैकी ८-७७-५० हेक्टर क्षेत्रफळ विक्रीस प्रस्तावित आहे. अल्पवयीन मलीचा संयक्त मालकीतील हिस्सा १ हेक्टर ४६ . आर २५ चौ.मी. (१-४६-२५ हेक्टर) इतका असून, तो फेरफार नोंद क्र. ८९० नुसार नमूद

सर्वे क्र. ९४, एकूण क्षेत्रफळ ४ हेक्टर ३८ एकर ०० चौ.मी. (४-३८-०० हेक्टर) असून, . त्यामध्ये अल्पवयीन मुलीचा संयुक्त मालकीतील हिस्सा ० हेक्टर ७३ आर ०० चौ.मी (०-७३-०० हेक्टर) इतका आहे.

सर्वे क्र. १२७, एकुण क्षेत्रफळ ४ हेक्टर ० एकर ०० चौ.मी. (४-०३-०० हेक्टर) असून त्यामध्ये अल्पवयीन मुलीचा संयुक्त मालकीतील हिस्सा ० हेक्टर ६७ आर ०० चौ.र्म

(०-६७-०० हेक्टर) इतका आहे. सर्वे क्र. १४७, एकूण क्षेत्रफळ ० हेक्टर आर ०० चौ.मी. (०-२२-०० हेक्टर) असून त्यामध्ये अल्पवयीन मुलीचा संयुक्त मालकीतील हिस्सा ० हेक्टर ०३ आर ६० चौ.र्म

(०-०३-६० हेक्टर) इतका आहे. सदरहू नोटीसद्वारे सर्व संबंधित व्यक्तींना सूचित रण्यात येते की. वरील नमृद संपत्तीस कोणत्याह कारचा दावा, हक, हरकती, आक्षेप असल्यास यांनी ही हरकत लेखी स्वरूपात या नोटीसच ासिद्धीच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत सा ऋरावी. सदर कालावधी नंतर प्राप्त होणाऱ्या हरकर्तीं वेचार करण्यात येणार नाही. वरील मुदतीत कोणतीर्ह हरकत प्राप्त न झाल्यास, याचिकाकर्त्याकडून अरं ाहित धरण्यात येईल की. सदर मालमत्तेस कोणत्या ततीय पक्षाकडन कोणताही दावा किंवा आक्षेप नार्ह

स्वाक्षरी आणि शिक्का खालीलप्रमाणे सही/-



सही/-

### या नोटीसद्वारे तमाम बिल्हर्स व बांधकाम व्यावसायिक वास्तुविशारद / प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांना कळविण्यात येते की, तिरुपती बालाजी वंदना कॉ. ऑप. हौसिंग सोसायटी लि. जुना सर्ल्डे क्र. २२८, नविन सर्व्हे क्र. २७, हिस्सा क्र. ०१, गांव मौजे नवघर, तिरूपती वंदना, मिरारोडँ (पु), ता. व जि. ठाणे यांनी त्यांची इमारत पुर्नविकस करण्यासाठी इच्छुक बिल्डर्स व बांधकम व्यावसार्थिक यांना देण्याचे ठरविले आहे व वास्तुविशारद / प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार हयांची नेमणुक करण्याचे ठरविले आहे. सबब सदर इमारतीचा पुर्णविकास करण्यासाठी इच्छुक बिल्डर्स व बांधकम् व्यावसायिक हयांनी त्यांच्या कंपणीव्या नावाने सिलबंद निविदा संस्थेला देण्यात याव्यात व वास्तुविशारद / प्रकल्प व्यवस्थापन सत्लागार हयांची नेमणुक करण्यासाठी त्यांनी ही त्यांच्या सिलबंद निविदा संस्थेला देण्यात याव्यात. तरी सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन ०८ दिवसांच्या आंत वरील पत्त्यावर मागविण्यात भालेल्या निविदा रिवकरण्यात येतील.

टिप : 9) संबंधीत इमारतीचे सर्वेक्षण व इतर संबंधित कगदपत्रे पाहण्यासाठी सोसायटीमध्ये संपव

२) निविदा मंजुर करणे अथवा नाकरणे या संबंधीचे सर्व अधिकर संस्थेस असतील

राष्प्र १) श्री. कल्लप्पा के. पाटील (अध्यक्ष) मो. नं. ९६५३३९८८६५ २) श्री. पुखराज सुथार (सचिव) मो. नं. ९८३३४४९७६४ ३) श्री. राजीव मौर्या (खजिनदार) मो. नं. ९९६९८१७२७३

अध्यक्ष / सचिव तिरूपती बालाजी वंदना कॉ. ऑप होसिंग सोसायटी लि. जाहीर नोटीस

याद्वारे कळविणेत येते की, श्री. शिवराम करयप्पा नारायणकर रा. रू. सी/१४, भण्णा शेठ चाळ, शास्त्री नगर, दगडी बिल्डींग मागे, धारावी, मुंबई- ४०० ०१७, हे नेवृत्त गिरणी कामगार दि. ०४/०६/२००० रोजी मयत झाले. मृत्युपश्चात त्याना पुढे नमुद केलेप्रमाणे कायदेशीर वारस आहेत.

मृत व्यक्तीशी नाते

٩.	जयश्री शिवराम नारायणकर	40	मुलगी
٦.	गजानन शिवराम नारायणकर	84	मुलगा
₹.	सुजाता शिवराम नारायणकर	२५	मुलगी
	उपरोक्त नमुद वारसांना उक्त नमुद		

गरस या नात्याने वारस दाखला हवा असल्याने तसा अजे तहसीलदार ओल्ड कस्टग हाऊस, मुंबई याचेकडे केला आहे. त्या अनुषंगाने कुणा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार ओल्ड कस्टम

हाऊस यांचे कार्यालय, पहिला मजला, ओल्ड कस्टम हाऊस, शहीद भगत सिंग मार्ग, फोर्ट , मुंबई - ४००००१ यांचेकडे लेखी पुराव्यासह नोटीस प्राप्त झालेपासून ७ दिवसात संपर्क साधावा. अन्यथा प्रकरणी आक्षेप नाही असे समजून निर्णय घेणेत येईल.

दिनाक : २१ ०५ २०२५

अ.क्र.

जयश्री शिवराम नारायणकर रू. सी/१४, अण्णा शेठ चाळ, शास्त्री नगर, दगडी बिल्डींग मागे, धारावी, मुंबई- ४०० ०१७

### **NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES**

The following Share Certificates of the Company have been reported as lost/misplaced and the holder of the said Share Certificates have requested the Company for issue of Duplicate Share Certificates. Notice is hereby given that the Company will proceed to issue Duplicate Share Certificates to the below mentioned persons unless a valid objection is received by the Company within 15 days from the date of publication of this notice and no claims will be entertained by the Company with respect to

ne original Share Certificates after the issue of duplicate thereof.								
Sr. No.	Shareholder(s) name	Folio no.	Certificate no.	No. of shares	Distinctive nos.			
1.	PANNA RAMESH MARFATIA	16006115	581041	180	48487716-			
2	RAMESH BRI II AL MAREATIA				7895			

Any person who has/have a claim in respect of the said certificates should lodge his/her/their claim with all supporting documents with the Company at its Registered / Corporate Office. If no valid and legitimate claim is received within 15 days from the appearance of this notice, the Company will proceed to issue Duplicate Share Certificates to the person listed above and no further claim would be entertained from any person(s).

Date: 20/5/2025 Place: Mumbai

NANIN FLUORINE INTERNATIONAL LTD. Company Secretary for (Company Name) NAME OF CLAIMANT'S

जणांना तासन्तास वाट पाहनही उत्तरे मिळाली नाहीत.

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my client, MRS. RAISHAKHATUN HAZRAT KHAN, that her husband LATE MR. HAZRA MAHENDI HASAN KHAN, was sole owner Flat No. 1-39/302. Poonam Sagar Complex CHS Ltd, holding Share Certifcate No. 10 distinctives Nos 46 to 50 (both inclusive) Ne Paiwar Hotel Mira Road (F) Thane - 40110 who has expired on 09/10/2022 intestate leaving behind him, my client Mrs Raishakhatun Hazrat Khan (wife/widow Mrs. Shabnam Khatoon (Daughter) M Sami Hazrat Khan (Son) as his only lega heirs, to share and inheritate, of the said Fla No. 1-39/302, Poonam Sagar Complex CHS Ltd respectively & Late Mr. Sameer Haira Khan (Son) was bachelor, who has alread lied on 03/03/2021 intestate. So there is n other legal heirs of the said deceased excep mentioned herein above to share and nheritate the said flat That as per the mutua consent and understanding, of the said hier of the deceased, they have mutually decide that Mrs. Shabnam Khatoon (Daughter) 8 Mr. Sami Hazrat Khan (Son) will releas their respective shares in favour of the nother Mrs. Raishakhatun Hazrat Khan, b executing a "Deed of Release as famil settlement without any monetary considratio

nentioned herein above All person/s, Organization Authorities, have any rights and interest Title, Claim Objection for said release and transfer shares of said deceased pertaining the said Flat No 1-39/302, Poonam Sagar Complex CHS Ltd is/are hereby invited to contact/meet with me with relevant documents, within 14 days from the date of Publication of this Notice otherwise it will be presumed, that there is no claim/objection of anyone of whatsoeve nature and the rights and interest and share of said deceased is Transferable /releasable in favour of my client and the title of the said Flat is clear and marketable for the same After expiry of stipulated period of this Notice no claims objections of whatsoever natur will be entertained, being essence of time.

Syed Sadiq Husain Advocate High Court Off.: 4, Narendra Park Jupiter CHS, Naya Nagar, Mira Road (E) Thane-401107.

Date: 21/05/202

Mrs Poonam Shiyaji Gadugale (being purchasers therein) by agreement for sale executed on 19/05/2025 and registered under Serial No.MBI/16/ All persons, the heir / heirs or othe claimants / Objectors, having any right title interest, benefit, claim or demand of ny nature in or to the said Flat or an part/s thereof, by way of sale, exchange gift, lease, tenancy, license, mortgage harge, lien, trust, inheritance, beques easement, possession, cultivation occupation, maintenance, memorandum of understanding, development rights, agreement to sell o otherwise howsoever are required to

with documentary proof in suppor thereof, to the undersigned, at below mentioned address within a period of days from the date hereof, otherwise shall be deemed that all such person have surrendered and abandoned a their claims, rights, interest, and title of any and all nature in the said Flat and are left with no claim, right, title o interest of any nature in the said Flat and clear, legal and marketable title to the said flat and are not subject to an encumbrance, charge or liability of any kind whatsoever and that the entire said flat / property is free and marketable and every part thereof.

Rupali C. Raut Advocate High Court

203, Jalaram Krupa, Vazira Naka Borivali West, Mumbai-400092 Place: Mumbai

### अँडोर मल्टी प्रॉडक्ट्स लिमिटेड

सीआयएन : एल८५११०एमएच१९४८पीएलसी३१०२५३ नोंदणीकृत कार्यालय : ॲडोर हाऊस, ५ वा मजला, ६ के दुबाश मार्ग, फोर्ट, मुंबई – ४००,००१. दूर.क्र.: (९१) २२ ६६२३९३०० ई-मेल: cs.adormultiproducts@gmail.com



### वेबसाईट:www.adormultiproducts.com टपाल मतदान आणि रिमोट ई-वोटिंग माहितीची सूचना

सदस्यांना याद्वारे कळविण्यात येते की, कलम ११० आणि कंपनी कायदा, २०१३ (कायदा) सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (नियम) . च्या नियम २० आणि २२, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (**लिस्टिंग रेग्युलेशन्स**) चे रेग्युलेशन ४४ च्या इतर लागू तरतुर्दीनुसार इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (एसएस-२) द्वारे जारी केलेले सचिवीय प्रमाण - २ आणि इतर लागू कायदे आणि नियम, जर काही असेल, ज्यामध्ये सध्या लागू असलेल्या कोणत्याही वैधानिक सुधारणा किंवा पुर्नअधिनियमनाचा समावेश असेल, तर ॲडोर मल्टी प्रॉडक्ट्स लिमिटेड (कंपनी) शुक्रवार, १६ मे २०२५ रोजीच्या टपाल मतदान सूचनेत (**टपाल मतदान सूचना**) नमूद केल्यानुसार ठराव मंजूर करून केवळ इलेक्ट्रॉनिक मतदानाद्वारे (**रिमोट ई-व्होटिंग**) त्यांच्या सदस्यांकडून मंजुरी मागत आहे. कायद्याच्या संबंधित तरतुर्दीच्या बाबतीत आणि ई-व्होटिंगद्वारे टपाल मतदान आयोजित करण्यासाठी सहकार मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, इतर गोष्टींसह सामान्य परिपत्रके क्र.१४/२०२०, ०३/२०२२, ११/२०२२ आणि ०९/२०२३ दिनांक ८ एप्रिल २०२०, ०५ मे २०२२, २८ डिसेंबर २०२२, २५ सप्टेंबर २०२३ आणि अनुक्रमे १९ सप्टेंबर २०२४ (एमसीए परिपत्रके), शुक्रवार, २१ मार्च २०२५ रोजीची टपाल मतदान सूचना, शुक्रवार, १६ मे २०२५ रोजी कट-ऑफ तारखेला कंपनी / डिपॉझिटरीज / डिपॉझिटरी सहभागीदार / निबंधक आणि कंपनीच्या भाग हस्तांतरण प्रतिनिधी (**आरटीए**) कडे नोंदणीकृत असलेल्या सर्व सदस्यांना ईमेलद्वारे रिमोट ई-व्होटिंगबाबतच्या सचनांसह, मंगळवार, २० मे २०२५ रोजी ईमेलद्वारे पाठवण्यात आल्या आहेत. सदस्यांना मतदान करण्याची सुविधा (रिमोट ई-व्होटिंग) नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदान केली जाईल आणि

त्यासाठीची तपशीलवार प्रक्रिया टपाल मतदान सूचनेत प्रदान केली आहे. वरील एमसीए परिपत्रकांच्या आवश्यकतांचे पालन करून, टपाल मतदान फॉर्म आणि भरणा केलेल्या व्यवसाय लिफाफ्यासह टपाल मतदान सूचनेची प्रत्यक्ष प्रत या टपाल मतदानासाठी भागधारकाना पाठवली जाणार नाही आणि भागधारकाना त्याची समती किंवा असहमती फक्त रिमोट ई-व्होटिंग प्रणालीद्वारे कळवणे आवश्यक आहे.

टपाल मतदान सूचना कंपनीच्या वेबसाइट www.adormultiproducts.com वर

आणि स्टॉक एक्सचेंजच्या म्हणजे बीएसई लिमिटेड www.bseindia.com वेबसाइटवर

देखील उपलब्ध असेल, जिथे कंपनीचे इक्विटी शेअर्स सूचीबद्ध आहेत. टपाल मतदान सूचनेत रिमोट ई-व्होटिंगद्वारे भागधारक त्यांचे मतदान कसे करू शकतात याबद्दल सूचना आहेत. सदस्याला रिमोट ई-व्होटिंग प्रणाली वापरून मतदान करण्याची

सुविधा एनएसडीएल द्वारे प्रदान केली जाईल. कट-ऑफ तारखेनुसार, वास्तविक स्वरूपात किंवा डीमटेरियलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य उदा. शुक्रवार, १६ मे २०२५ रोजी, एनएसडीएलच्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे, २१ मार्च २०२५ रोजीच्या टपाल मतदानाच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे, विशेष कामकाजावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. रिमोट ई-व्होटिंगशी संबंधित समस्या आणि चिंतांसह कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि भागधरकांसाठी इ-व्होटिंग वापरकर्ता

पुस्तिका पाह् शकता किंवा ०२२ - ४८८६ ७००० वर कॉल करू शकता किंवा श्री. राहुल राजभर यांना evoting@nsdl.com वर विनंती पाठवू शकता. सर्व सदस्यांना कळविण्यात येते की: १. टपाल मतदानाच्या सूचनेमध्ये नमूद केलेले विशेष कामकाज केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाद्वारे केले जाईल;

३. रिमोट ई-व्होटिंग **गुरुवार, १९ जून २०२५ रोजी सायं.०५:०० वा. (भाप्रवे)** 

२. रिमोट ई-व्होटिंग **बुधवार, २१ मे २०२५ रोजी स.०९:०० वा. (भाप्रवे)** सुरू

४. या कालावधीत, कंपनीचे सदस्य, ज्यांच्याकडे **शुक्रवार, १६ मे २०२५** च्या कट-ऑफ तारखेला वास्तविक स्वरूपात किंवा डीमटेरियलाइज्ड स्वरूपात शेअर्स आहेत, ते टपाल मतदान सूचनेवर रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मतदान करू शकतात; सदस्यांनी हे लक्षात ठेवावे की मतदानाची वरील तारीख आणि वेळ दिल्यानंतर

एनडीएसएल रिमोट ई-व्होटिंग पध्दत बंद करेल आणि एकदा सदस्याने ठरावावर मतदान केल्यानंतर, सदस्याला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही; अंतिम तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने ७. संचालक मंडळाने कायदा आणि नियमांच्या लागू तरतुर्दीनुसार संपूर्ण टपाल मतदान

प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी श्री. दिनेश शिवनारायण

बिर्ला, कार्यरत कंपनी सचिव यांची तपासणीकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे. तपासणीस रिमोट ई-व्होटिंगच्या समाप्तीनंतर परंतु मंगळवार, २२ एप्रिल २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी रिमोट ई-व्होटिंगच्या समाप्तीपासून २ (दोन) कामकाजाच्या

दिवसानंतर त्याचा अहवाल सादर करेल; मतदानाचा निकाल अध्यक्ष किंवा कंपनीच्या कंपनी सचिव किंवा त्यांनी अधिकृत

केलेल्या इतर व्यक्तीद्वारे जाहीर केला जाईल, रिमोट ई-व्होटिंग संपल्यानंतर तपासणीसांकडून अहवाल मिळाल्यानंतर परंतु रिमोट ई-व्होटिंग संपल्यानंतर मंगळवार, २२ एप्रिल २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी २ (दोन) कामकाजाच्या दिवसांनंतर नाही, निकाल, तपासणीसांच्या अहवालासह, कंपनीच्या वेबसाइट www.adormultiproducts.com वर पोस्ट केले जातील आणि त्याच वेळी स्टॉक एक्सचेंजला कळवले जातील.

 .सूचना किंवा सोबतच्या निवेदनात उल्लेख केलेले सर्व संबंधित कागदपत्रे कंपनीला cs.adormultiproducts@gmail.com या ईमेल आयडीवर लिहून तपासणीसाठी मिळवता येतील; गुरुवार १९ जून २०२५ रोजी रिमोट ई-व्होटिंग संपेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी

वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सर्व भागधारकांना त्यांचे शेअर्स डीमॅट स्वरूपात रूपांतरित करण्याची विनंती आहे.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार ॲडोर मल्टीप्रॉडक्ट लिमिटेडकरिता सही/-

पिंकी शर्मा

दिनांक: २०.०५.२०२५ ठिकाण: मुंबई

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी एसीएस: ४५२७९

### ठिकाण :बोरीवली,मुंबई

मन् इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड कॉर्पोरेट ओळखं क्रमांकः एल७०२००एमएच२००२पीएलसी१३६८४९ १२वा मजला, कृशल कमर्शिअल कॉम्प्लेक्स, जी.एम.रोड, चेंबुर (प.), मुंबई-४०००८९. दुरध्वनी:+९१-२२-४२४६३९९९, वेबसाईट:www.maninfra.com, इन्व्हेस्टर रिलेशन संपर्क: investors@maninfra.com

#### सूचना - प्रथम अंतरिम लाभांशाची माहिती याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, **मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड (कंपनी)** च्या संचालक मंडळा

(मंडळ) **मंगळवार, २०.०५.२०२५** रोजी झालेल्या सभेत आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी प्रति इकिटी शेअ (प्रत्येकी रु.२/- चे दर्शनी मूल्य) रु.०.४५/- (२२.५%) प्रथम अंतरिम लाभांश घोषित केला आहे आर्थिक वर्ष २०२५–२६ करिता कंपनीच्या इक्रिटी शेअर्सवर प्रथम अंतरिम लाभांश देण्याच्या उद्देशाने बोर्डाने मंगळवार, २७.०५.२०२५ ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. अंतरिम लाभांश **मंगळवार, १०.०६.२०२५** रोजी दिला जाईल:

अ. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) कडून मंगळवार, २७.०५.२०२५ रोजी कामकाजाच्या वेळेच्या शेवटी प्राप्त झालेल्या डेटानुसार अ-वास्तविक स्वरूपात ठेवलेल्या समभागांच्या संदर्भात सर्व लाभार्थी मालकांना

ब. **मंगळवार, २७.०५.२०२५** रोजी कामकाजाच्या वेळेच्या शेवटी वास्तविक स्वरूपात असलेल्य समभागांच्या संदर्भात सर्व सदस्यांना. वित्तीय कायदा, २०२० नुसार, लाभांश उत्पन्न शेअरधारकांच्या हातात करपात्र असेल. १ एप्रिल, २०२

आणि कंपनीने आयकर कायदा, १९६१ (आयटीएक्ट) मध्ये विहित केलेल्या दरांवर सदस्यांना दिलेल्या लाभांशातून स्रोतावर कर (टीडीएस) कापून घेणे आवश्यक आहे. नर्वसाधारणपणे, टीडीएस आवश्यकतांचे पालन सक्षम करण्यासाठी, सदस्यांना त्यांच्या ठेवीदार सहभागीदारक आयटी कायद्यानुसार त्यांची निवासी स्थिती, पॅन, श्रेणी पूर्ण आणि/किंवा अद्यतनित करण्याची विनंती केर्ल जाते किंवा शेअर्स वास्तविक स्वरूपात ठेवल्यास, त्यांना पत्र लिह्न कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफ एजंट, एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पुर्वीची लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड)(युनिट

**मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड**) सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८ किंवा <u>investors@maninfra.com</u> वर **मंगळवार, २७.०५.२०२५** पर्यंत ईमेल करा. लाभांशावरील कर कपातीच्या संदर्भात तपशीलवार संप्रेषण, भागधारकांना स्वतंत्रपणे पाठवले जात आहे न्यांचे ई–मेल आयडी अनुक्रमे आरटीए/डीपीकडे नोंदणीकृत आहेत आणि असे संप्रेषण गुंतवणूकदाराच्य अंतर्गत कंपनीच्या वेबसाइँटवर देखील उपलब्ध केले जाईंल. संबंध विभाग, स्रोतावरील कर वेजावट केल्याचा लाभ घेण्यासाठी, भागधारकांनी संप्रेषणात नमूद केलेली कागदपत्रे ईमेल आयडी <u>vestors@maninfra.com</u> वर <mark>मंगळवार, २७.०५.२०२५</mark> रोजी किंवा त्यापूर्वी सबमिट करावीत

जेणेकरून कंपनी योग्य टीडीएस दर निश्चित करू शकेल. मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेडकरित